

एतदर्थ मराठी परीक्षा आणि प्रशिक्षण मंडळ
भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य द्वारा घेण्यात
येणाऱ्या अमराठी राजपत्रित अधिकारी व अराजपत्रित
कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा परीक्षा.....

महाराष्ट्र शासन
शासन निर्णय क्रमांक - मभाप-१०१२/प्र.क्र.१५४/२०१२/भषा-२
मराठी भाषा विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक - २७ नोव्हेंबर, २०१२

संदर्भ : शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. मभाप-हिभाप-२००८/१/(प्र.क्र.१/०८)/२०-ब (१),
दि. ०१.०२.२००८

प्रस्तावना:-

एतदर्थ मंडळाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी व अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा निम्नस्तर परीक्षेचा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विहित केलेल्या इयत्ता ९वी च्या पुस्तकाप्रमाणे विहित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी इयत्ता नववीच्या मराठी वाचन पाठ (द्वितीय भाषा) ह्या अभ्यासक्रमात बदल केलेला असल्यामुळे संदर्भाधीन दिनांक ०१.०२.२००८ च्या शासन निर्णयात बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-


राजपत्रित अधिकारी व अराजपत्रित कर्मचारी यांचेसाठी मराठी भाषा निम्नस्तर परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, वाशी यांच्या इयत्ता ९ वी च्या माहे मे, २०१२ मध्ये निश्चित केलेल्या "मराठी वाचन पाठ (द्वितीय भाषा)" ह्या पाठ्यपुस्तकातील गद्य विभाग, पद्य विभाग व स्थूल वाचन पाठ.यामधील अभ्यासक्रमानुसार खालीलप्रमाणे अभ्यासक्रम निश्चित करण्यात येत आहे.

	राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी मराठी भाषा परीक्षेचा अभ्यासक्रम निम्नस्तर परीक्षा	अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा परीक्षेचा अभ्यासक्रम निम्नस्तर परीक्षा
अ	महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता नववीसाठी विहित केलेले मराठी पाठ्यपुस्तक "मराठी वाचनपाठ (द्वितीय भाषा)" गद्य विभाग- पाठ क्र. १,२,३,५,६,७,९ व ११ पद्य विभाग- पाठ क्र. १ (आ), ५,६ व ७ स्थूलवाचन - पाठ क्रमांक ३ व ४	महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता नववीसाठी विहित केलेले मराठी पाठ्यपुस्तक "मराठी वाचनपाठ (द्वितीय भाषा)" गद्य विभाग -पाठ क्र. १,२,३,५,६,७,९ व ११ पद्य विभाग- पाठ क्र. १ (आ), ५,६ व ७ स्थूलवाचन - पाठ क्रमांक ३ व ४
आ	राजभाषा परिचय-या पुस्तकातील कार्यरूप व्याकरण	राजभाषा परिचय - या पुस्तकातील कार्यरूप व्याकरण

सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णयातील इतर तरतुदी कायम राहतील. सदर अभ्यासक्रम माहे जानेवारी, २०१३ पासून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांना लागू राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संकेतांक क्रमांक २०१२११२७१३०११२८३३ याखाली उपलब्ध करून देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,


(ललिता शि. देठे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

मा.राज्यपाल यांचे सचिव

रोटा/

[कृ. म. ट. प.]

मा. मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
 मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
 सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
 सर्व अ.मु.स./प्रधान सचिव/सचिव यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
 प्रबंधक, मुळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने)
 प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने)
 सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने)
 सर्व विभागीय आयुक्त
 सर्व जिल्हाधिकारी,
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
 महालेखापाल, महाराष्ट्र - १, मुंबई
 महालेखापाल, महाराष्ट्र - २, नागपूर
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
 निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
 सर्व मंत्रालयीन विभाग,
 भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई

२. सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, सदर आदेश त्यांनी आपआपल्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुख यांच्या निदर्शनास आणावे.

प्रत - निवड नस्तीसाठी (२ प्रती)
